

मुद्रांक शुल्क परतावा अर्जाचा नमुना

प्रति,

मुद्रांक जिल्हाधिकारी-----

ऑनलाईन टोकन क्रमांक:- ----- दिनांक:-----

- 1) अर्जदाराचे पूर्ण नांव :- -----
(मुद्रांक ज्याचे नावे खरेदी केले आहेत त्यांनी
अथवा प्राधिकृत व्यक्तीनेच अर्ज करावा.) -----
- 2 अर्जदाराचा पूर्ण पत्ता :- -----

दुरध्वनी क्र.-----मोबाईल क्र.-----
ई-मेल आयडी -----
- 3 मुद्रांक खरेदीचा दिनांक :- -----
- 4 मुद्रांक विक्रेत्याचे नाव व पत्ता/संबंधीत बँकेचे नाव :- -----
- 5 मुद्रांकाचा प्रकार :- -----
(ई-चलन/साधी पावती/ई-एसबीटीआर/मुद्रांक कागद/
फ्रँकींग/ई-स्टॅम्प/अभिनिर्णय प्रमाणपत्र)
- 6 परतावा मागणीचे कारण :- -----
- 7 परतावा मागणीची रक्कम :- -----
अ) मुद्रांक शुल्क रु. :- -----
ब) नोंदणी फी रु. :- -----
- 8 अर्जदाराचे बँक खाते क्र. IFC code No-----
बँकेचे नाव -----
रद्द केलेला धनादेशाची प्रत-
- 9 सोबतच्या यादीप्रमाणे कागदपत्रे प्रकरणासोबत सादर
केली आहेत काय?

ठिकाण:-

दिनांक:-

सही-

अर्जदाराचे नाव -----

आवक क्रमांक	:-----
दिनांक	:-----
मु.जि.कार्यालय	-----
लिपिक	मु.जि.

**महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 47 ते 52 नुसार मुद्रांक परतावा मिळणेकरीता केलेल्या अर्जाची
छाननी करणेसाठीची मुद्रांक जिल्हाधिकारी -----कार्यालयातील
तपासणी सूची (Checklist)**

अ.क्र.	बाब	शेरा
1	परतावा अर्ज विहित नमुन्यात आहे काय?	आहे/नाही
2	परतावा अर्ज विहित मुदतीत आहे काय?	आहे/नाही
3	परतावा माहिती ऑनलाईन सादर केल्याची स्विकृती पोच	आहे/नाही
4	विहित नमुन्यातील स्वघोषणापत्र (self declaration) साध्या कागदावर	आहे/नाही
5	मुद्रांक शुल्क भरणा केल्याची मूळ पावती/ई चलन(M.T.R.-6)	आहे/नाही
6	परतावा अर्ज सादर करताना अर्जदाराने अन्य व्यक्तीस प्राधिकृत/अधिकारपत्र दिले असल्यास	आहे/नाही
	अ) साध्या कागदावर अधिकारपत्र दिलेले असावे	आहे/नाही
	ब) मुखत्यारपत्र असल्यास- 1) मॅजिस्ट्रेट समोर साक्षांकीत केलेले किंवा; 2) नोटरी समोर साक्षांकीत केलेले किंवा; 3) नोंदणी अधिका-यासमोर साक्षांकीत/ नोंदणी केलेले.	आहे/नाही
	क) कंपनी/संस्था – प्राधिकृत केल्याचे प्राधिकृतपत्र/ रिझोल्युशनची (Resolution) प्रत	आहे/नाही
7	मुद्रांक खरेदी संयुक्तरित्या केली असल्यास आणि अर्ज एकाच पक्षकाराने केला असल्यास इतर मुद्रांक खरेदीदार पक्षकारांचे ना-हरकत पत्र (साध्या कागदावर)	आहे/नाही
8	अ) स्थावर मिळकतीचा नोंदणीकृत विक्री कराराविषयी परतावा असेल तर नोंदणीकृत मुळ रद्दलेख ब) मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी रद्द पत्राची बारकाईने छाननी केली आहे का	आहे/नाही आहे/नाही
9	मुद्रांकाच्या प्रकारानुसार सादर करावयाची कागदपत्रे	
	1 (अ) ई-एसबीटीआर/ ई-चलन/ (असल्यास मुळ दस्तऐवज व 1 छाया प्रत)	आहे/नाही
	(ब) साधी पावती- 1) स्वतः प्रीट घेतलेली साधी पावती असल्यास पक्षकाराने स्वाक्षरीकृत केली आहे का?	आहे/नाही
	2) बँकेमार्फत साधी पावती घेतली असल्यास त्यावर बँक अधिका-याची स्वाक्षरी आहे काय?	आहे/नाही
	2) फ्रँकींग (दि.13/7/2011 चे परिपत्रकानुसार मुद्दा क्रं.2 ते 5)	आहे/नाही
	1) मुद्रांकासह मूळ दस्तऐवज व 1 छायाप्रत	आहे/नाही
	2) मुद्रांक विक्रेता बँक/फ्रँकींग युजर यांचेकडून नोंदवहीची प्रमाणित प्रत	आहे/नाही
	3) मुद्रांक विक्रेता बँक/फ्रँकींग युजर यांचेकडून लेटर हेडवरील प्रमाणपत्र	आहे/नाही

	4) मुद्रांक विक्रेता बँक/फ्रँकींग युजर यांचेकडून हायपर टर्मिनल रिपोर्ट	आहे/नाही
	5) मुद्रांक विक्रेता बँक/फ्रँकींग युजर यांचेकडून मूळ इंक कार्ट्रेजची छायाप्रत किंवा वरीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची पुर्तता होत नसल्यास मे.पिटनी बाऊज कंपनीचे मुद्रांकाशेजारी प्रमाणपत्र	आहे/नाही
	3) ई-स्टॅम्प	
	1) मुद्रांकासह मूळ दस्तऐवज व 1 छायाप्रत	आहे/नाही
	2) SHCIL यांचेकडील दैनंदिन मुद्रांक विक्री नोंदवहीची प्रत व लेटर हेडवरील प्रमाणपत्र	आहे/नाही
	3) स्टॉक होल्डींग कार्पोरेशन यांनी शासनास रक्कम जमा केल्याचे चलन	आहे/नाही
	4) मुद्रांक कागद	
	1) मुद्रांकासह मूळ दस्तऐवज व 1 छायाप्रत	आहे/नाही
	2) प्रधान मुद्रांक कार्यालय /कोषागार/उप-कोषागार यांचेकडून मुद्रांक घेतले असल्यास विक्रीचे प्रमाणपत्र	आहे/नाही
	3) मुद्रांक विक्रेत्याकडून मुद्रांक घेतले असल्यास नोंदवहीची प्रत व मुद्रांक विक्रीचे प्रमाणपत्र	आहे/नाही
	5) अभिनिर्णय- चलन व मूळ दस्तऐवज व 1 छायाप्रत	आहे/नाही

अर्जदाराची सही

लिपिक

मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 च्या कलम 47 अन्वये वापरण्यास अयोग्य असलेल्या मुद्रांकाबाबत परतावा देण्यासाठी केलेल्या अर्जासोबत द्यावयाचे प्रतिज्ञापत्र.

प्रतिज्ञापत्र

मी श्री./श्रीमती.-----वय-----राहणार-----

सत्यप्रतिज्ञेवर जाहीर रित्या कथन करतो व हमी देतो की,

मी-----मुद्रांकाबाबत परतावा मिळणेकरीता मुद्रांक जिल्हाधिकारी -----
----- यांचेकडे अर्ज सादर करणार आहे/केला आहे. सदर अर्जाबाबत असे प्रतिज्ञेवर नमूद करू इच्छितो की,
मला उपयोगी नसलेल्या मुद्रांकाबाबत परतावा मिळणेकरीता केलेल्या अर्जासोबत सादर केलेले मुद्रांक हे मी
मला करावयाच्या कायदेशीर व्यवहारासाठी रु.-----चे मुद्रांक, मुद्रांक विक्रेता/उपकोषागार
अधिकारी/मुद्रांक अधिक्षक, मुंबई/ई-चलनाद्वारे----- यांचेकडून चलन/पावती अनुक्रमांक-----
-----दिनांक-----अन्वये खरेदी केले होते. खरेदीबाबतचे आवश्यक ते मुळ कागदपत्र सदरहू अर्जासोबत
पुराव्यादाखल जोडले आहेत.

ज्या संलेखासाठी/दस्तऐवजासाठी मुद्रांक खरेदी केले होते ते मुद्रांक खालील कारणास्तव वापरण्यास
अयोग्य झाल्याने/वापरावयाचे नसल्याने उक्त मुद्रांकाचा परतावा मागणी करणेत येत आहे.

अ) ज्या संलेखासाठी/दस्तऐवजासाठी मुद्रांक वापरला/वापरले आहेत/नाहीत तो मी दि.-----रोजी

निष्पादित केला आहे/केला नाही. तसेच अन्य संलेख/दस्तऐवज दि.-----रोजी निष्पादित केला
आहे/केला नाही.

ब) सदरहू संलेख/दस्तऐवज सुरुवातीपासून कायद्याने सर्वथा शून्य असल्याचे मला/विक्रेता/ग्राहक यांना नंतर
आढळून आले.

क) विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम, 1963 च्या कलम 31 खाली सदरहू संलेख सुरुवातीपासून सर्वथा शून्य
असल्याचे, न्यायालयाला नंतर आढळून आले आहे.

ड) संलेखातील त्रुटीमुळे किंवा चुकीमुळे नियोजित प्रयोजनासाठी अपात्र असल्याचे नंतर आढळून आले आहे.

तो संलेख ज्या व्यक्तीने निष्पादित करणे आवश्यक आहे ती/त्या व्यक्ती विक्रेता/ग्राहक/मध्यस्थ संलेख
निष्पादित न करताच मरण पावल्यामुळे/किंवा संबंधित व्यक्तीने तो निष्पादित करण्यास नकार
दिल्यामुळे नियोजित संव्यवहार संकल्पित स्वरूपात घडवून आणण्याच्या दृष्टीने पूर्ण करता येत नाही.

- इ) सदरहू-----संलेख विक्रेता/मध्यस्थ यांनी निष्पादित न केल्यामुळे व त्यावर सही करण्यास तो/ते असमर्थ आहे/आहेत अथवा नकार देत आहेत आणि नियोजित प्रयोजनासाठी तो वस्तुतः अपूर्ण व अपर्याप्त आहे.
- ई) विक्रेता/ग्राहक/मध्यस्थ----- संलेखाअन्वये कृती करण्यास किंवा याद्वारे प्रतिभूत करावयाचे, योजिलेला पैसा देण्यास नकार दिल्यामुळे की ज्या अन्वये नियोजित प्रयोजन सर्वथः फसले आहे.
- उ) अपु-या मुल्याचा आणि याद्वारे जो संव्यवहार घडवून आणण्याचे योजिले आहे तो संव्यवहार त्याच पक्षाच्या दरम्यान व त्यापेक्षा कमी मूल्य नसलेला मुद्रांक लावलेल्या संलेखाद्वारे घडवून आणला आहे.
- ऊ) अनवधानामुळे आणि अहेतूकपणे खराब झाला आहे आणि त्याऐवजी त्याच पक्षांच्या दरम्यान व त्याच प्रयोजनासाठी रितसर मुद्रांकीत दुसरा संलेख निष्पादित करून दिलेला आहे.
- ए) सदरहू संलेखावर विहित केलेल्याहून अन्य वर्णनाचा/आवश्यक असलेल्यापेक्षा अधिक मुल्याचा/कोणतेही शुल्क आकारणीस पात्र नसताना मुद्रांक अनवधानाने वापरण्यात आला आहे.
- ऐ) सदरहू संलेखासाठी वापरलेला मुद्रांक हा अशा प्रकारच्या संलेख, कलम 13 च्या तरतुदींचे उल्लंघन करून लिहिण्यात आल्या कारणाने, कलम 15 खाली अनवधानाने निरुपयोगी झाला आहे.

(टिप:- वरीलपैकी लागू असलेले कारण नमूद करावे)

मुद्रांक लावलेला सदरहू संलेखाबाबत कोणत्याही कायदेशिर कारवाईसाठी कोणत्याही न्यायालयात पुराव्यासाठी मी/माझ्या प्रतिनिधींनी सादर केलेला नाही आणि ह्या संलेखाअन्वये कोणतीही कायदेशिर कारवाई सुरु करण्यात आलेली नाही.

माझ्या माहितीनुसार वरील निवेदन संपूर्णतः सत्य व वस्तुस्थितीस धरून आहे.

ठिकाण:

दिनांक:

स्वाक्षरी

ओळख शिफारस

जबाब

मी-----राहणार-----वय-----व्यवसाय-----

-विचारले वरून सत्य प्रतिज्ञेवर जबाब लिहून देतो की,

मी दिनांक-----रोजी रुपये------(अक्षरी रुपये-----)

किंमीचे मुद्रांक खरेदी केले होते. सदरील मुद्रांक शुल्क मी ज्या कारणाकरीता खरेदी केले होते ते पुढीलप्रमाणे--

----- . परंतु सदरील मुद्रांकाचा वापर कारण-----

करावयाचा नसल्याने मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 च्या कलमानुसार देय असलेली वजावट जाता बाकीच्या उर्वरित रकमेचा परतावा मिळण्यास विनंती करत आहे. सदरील वजावट जाता उर्वरित रकमेचा परतावा मिळणेकरीता मी दिनांक-----रोजी अर्ज केलेला/करीत आहे.

सदरील परताव्याची रक्कम परत करताना कायद्याच्या तरतुदीपेक्षा मला जादा रक्कम मंजूर झाली किंवा अन्य कोणत्याही कारणाने जास्त रक्कम अदा झालेली असल्यास किंवा मिळालेली असल्यास सदरील जास्त अदा झालेली रक्कम मी विनातक्रार परत करणार आहे. व सदरील रक्कम जमीन महसुलाची बाकी म्हणून माझ्याकडून वसूल करण्यास माझी संमती असून कोणतीही हरकत राहणार नाही.

हा जबाब मी स्वखुषीने लिहून देत आहे.

पक्षकाराची स्वाक्षरी

दिनांक:-

समक्ष:-

मुद्रांक जिल्हाधिकारी,-----

टिप:- मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी पक्षकाराचा समक्ष दिनांकीत स्वाक्षरी करूनच जबाब घ्यावा.